

१

समारोप

समारोप

“‘झावळ’ आणि ‘प्रख्वाल’ या काढंबन्यातील कोळी समाजजीवनाचे चित्रण” या विषयावर एम्. फिल. (मराठी)साठी संशोधन करीत असताना प्रस्तुत विषयाची विभागणी सहा प्रकरणामध्ये करण्यात आली आहे. सदर प्रकरणे लिहित असताना या काढंबन्यांचा विचार समाजजीवन चित्रणाच्या दृष्टीने केलेला आहे.

‘काढंबरी : एक वाइःमय प्रकार’ (एक तात्त्विक चर्चा) या पहिल्या प्रकरणामध्ये काढंबरी या वाइःमय प्रकाराची तात्त्विक चर्चा करताना काढंबरी शब्दाची उत्पत्ती सुरवातीलाच रपघ्ऱ करताना संरकृत साहित्यातील बाणभट्टाची कपोलकल्पित कथा-काढंबरी हिची नायिका ‘काढंबरी’ असून तिच मराठी साहित्यात एक वाइःमयीन प्रकार म्हणून अवतरली हे सांगितले. काढंबरीला झंग्रजीत प्रचलित असलेल्या ‘Novel’ व ‘Fiction’ या शब्दप्रयोगाचा अर्थ रपष्ट केला. यानंतर काढंबरी या वाइःमयप्रकाराच्या मराठी अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या व्याख्यांचा आढावा घेतला. नंतर काढंबरीच्या कथानक, स्वभावरेखाटन, वातावरण निर्मिती व भाषाशैली या मुख्य आणि कथावस्तु, संवाद संघर्ष व मनोविश्लेषण या उपघटकांची सविस्तर चर्चा केली. हे घटक काढंबरीच्या यशाच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असलेले दिसून येतात. काढंबरीच्या लेखनपद्धतीचा विचार करताना स्वमुखी, पात्रमुखी, रोजनिशी, व पत्रबद्धता या चार प्रमुख प्रकारांची माहिती पाहिली. त्याचबरोबर काढंबरीचे विविध प्रकारही सांगितले. या प्रकरणाच्या अखेरीस काढंबरी या वाइःमय प्रकाराचा कथा, कविता व नाटक या वाइःमयप्रकारांशी कसा सहसंबंध आहे. तो रपष्ट केला. या सर्व तात्त्विक चर्चेमुळे वाचकांचे काढंबरी विषयीचे आकलन, मूल्यमापन, रसग्रहण व अभिरुची वाढण्यास मदत होते. “उत्तम

तुपे व बाबाराव मुसळे समकालीन ग्रामीण काढंबरी" या दुसऱ्या प्रकरणात सुखवातीलाच मराठीतील पहिली स्वतंत्र काढंबरी म्हणून 'यमूनापर्यटन '(१९७९) या काढंबरीचा उल्लेख केला.'बळीबा पाटील'या काढंबरीपासून ग्रामीण काढंबरी लेखनास प्रारंभ झाल्याचे सांगून १९२० नंतरच्या कालखंडात गांधीजींच्या प्रभावातून खेड्यांचे चित्रण ग्रामीण काढंबरीतून होउ लागले, पुढे प्रादेशिक काढंबरीच्या रूपाने श्री.ना.पेंडसे, गो.नी.झांडेकर यांच्या काढंबन्यांनी ग्रामीण काढंबरीच्या कक्षा रुद्धावत नेल्या. दरम्यान अणणाभाऊ खारे, विभावरी शिखरकर यांच्या लेखनाने दलित साहित्याचा उगम झाल्याचे स्पष्ट केले. १९६० नंतर 'बनगरवाडी,' 'धग,' 'गोतावळा,' 'पाचोळा'या काढंबन्यांनी खन्या अर्थने ग्रामीण जीवन समृद्धी केले याच काळात 'फकिरा,' 'मुक्तिसंग्राम,' 'बलिदान,' 'पारदी,' 'झुलवा'या काढंबन्यानी दलित काढंबरी अधिक समृद्धी होत गेली. १९७०-८० या कालखंडात ग्रामीण व दलित जीवनावे बदलते प्रश्न, त्यांच्या समस्या चित्रीत करण्यात ग्रामीण व दलित काढंबरीकारांना यश आले. या नव्या पिढीमध्ये रंगनाथ पठारे, वासुदेव मुलाटे, पुरुषोत्तम बोरकर, राजन गवस, मोहन पाटील, नागनाथ कोतापल्ले, केशव मशाम यांच्याबरोबर उत्तम तुपे व बाबाराव मुसळे या काढंबरीकारांनी मेलाची भर घातली. यामध्ये उत्तम तुपे यांनी 'झावळ' 'झुलवा' भरम, "झजाळ," या प्रमुख काढंबन्यातून आणि 'काट्यावरची पोट' या आत्मकथनातून आपले वेगळेपण सिद्धी केले आठे. तसेच बाबाराव मुसळे यांनी 'पखाल' हाल्या हाल्या दूधू दे, 'वारळ' या काढंबन्यांतून 'इहिर,' मोहरलेला चंद्र 'या कथासंग्रहातून आपले लेखन मांडले. प्रारंभापासून सन २००५ पर्यंतच्या ग्रामीण काढंबरीचा विचार करता उत्तम तुपे यांनी 'झावळ' आणि बाबाराव मुसळे यांनी 'पखाल' या काढंबन्यातून कोळी समाजाचे चित्रण प्रथमत: केले असल्याचे दिसून येते.

"'झावळ' आणि 'पखाल'या काढंबरीच्या आशयाचे स्वरूप" या तिसऱ्या प्रकरणात प्रस्तुत दोन्ही काढंबरीच्या आशयाच्या दृष्टिने विचार करताना शीर्षक व मुख्यपृष्ठाचा समर्पक सनन्वय, काढंबरीची

पाश्वर्भूमी आणि काढंबरीचे वेगळेपण या प्रमुख मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या प्रकरणात आशयाचा विचार करताना शीर्षक ते अघ्येरचे पान कशे महत्वपूर्ण ठरते या अनुषंगानेच काढंबरीचा विषय, पाश्वर्भूमी, कथानक, पात्ररचना, वातावरणनिर्मिती, घटना-प्रसंग, निवेदन व आषाशैली याचबरोबर काढंबरीच्या आशयाच्या बाबतीत येणारे

विविध

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, नैतिक व राजकीय या संदर्भासह काढंबरीच्या वेगळेपाणाचा विचार या प्रकरणात केलेला आहे.

" 'झावळ' आणि 'पखाल' मधील समाजचित्रण " या चौथ्या प्रकरणात या प्रस्तुत काढंबन्यांतील कोळी समाजाचे चित्रण करीत असताना कोळी समाजाचे परंपरागत व्यवसाय व दैनंदिनी, कोळी समाजाचे आचार-विचार, देवधर्म व धार्मिक श्रद्धा-अंधश्रद्धा, कोळी समाजाची जातपंचायत, पौराणिक-ऐतिहासिक लोककथा व प्राककथा, धरण आणि नळ्योजनेने कोळी समाजाच्या परंपरागत व्यवसायाची झालेली कोंडी या बाबतीतची चर्चा सविरऱ्टरपणे केली. यानंतर कोळी समाजाचा इतिहास पाहता असताना 'महादेव कोळी' या आदिवासी जमातीचे कालांतराने व्यवसायानुसार पखाली, भर्तीमार, ढोर, नावाडी असे पोटभेद पडले ते सांगितले. त्याचबरोबर हा कोळी समाज श्रद्धाळू, निष्ठावान व अळानी असल्यामुळे परंपरागत चालत आलेल्या खडी व परंपरा काही केल्याने रोडायला तयार नाही त्यामुळे त्यांच्यात सुसंरकाशाचे व अशिद्धिताचे प्रमाण वाढत असून धार्मिक श्रद्धा-अंधश्रद्धा, गैरसमज निर्माण होत आहेत. तसेच शासनाने सर्व कोळी जमातीला अनुशूचित जमातीच्या सवलती ढेत नसल्यामुळे आणि त्यांचे परंपरागत व्यवसाय आधुनिकीकरणामुळे नामशेष झाल्यामुळे त्याच्यावर करा अन्याय झाला हे पाहिले व याबाबतीत आवश्यक उपाययोजनांचे विवेचन या प्रकरणाच्या शेवटी करण्यात आलेले आहे.

"झावळ" आणि 'पखाल' काढंबरीचे भाषाविशेष" या पाचव्या प्रकरणात प्रस्तुत काढंबन्यांचा भाषावैज्ञानिक दृष्टिजे विचार करीत असताना या काढंबन्यात लेखकांनी शब्द, वाक्य व परिच्छेदाची रचना कशी केली हे सांगितले तसेच या काढंबन्यातील उपमा, प्रतिमा, म्हणी व वाक्यप्रचार यांची मांडणी विषद केली. या काढंबन्यात 'झावळ' कमावणे', 'मूठ मारून कातडी गोळा करणे' 'हुतू हुतू कुरं मूतू', 'दूधात मिठाचा खडा टाकणे' 'लेक उभारली गुढी,' 'सुनेचं गुन्हाळ लोकापुढी' 'हावरी होऊ की डवरी होऊ' यासारखी म्हणी व वाक्यप्रचारांचा वापर करण्यात आलेला दिसून येतो. याचबरोबर 'पखाल' काढंबरीत अनेक ठिकाणी कवितेचा वापर भाषावैशिष्ट्यात भर घातलेली दिसून येते. 'पखाल' काढंबरीत 'वन्हाडी' तर 'झावळ' मध्ये 'माणदेशी' ग्रामीण बोलीचा संवादासाठी वापर करण्यात आलेला आहे. या बोलींचा अश्यास करणे हा प्रबंधिकेचा मुख्य हेतू असल्याने यासंबंधित भाषाविशेष या प्रकरणात सांगितले आहेत. या दोन्ही काढंबन्यातून कोळी समाजाच्या संबंधित शब्द, वाक्य, म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषित, प्रतिमा, उपमा, कवितेचा वापर प्रस्तुत लेखकांनी केल्यामुळे भाषाविशेषाच्या दृष्टीने या काढंबन्या महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

एकंदरित "झावळ" आणि 'पखाल' या काढंबन्यातील कोळी समाजाचे चित्रण "या विषयावर एम्.फिल मराठीसाठी संशोधन केल्यानंतर काही निष्कर्ष आपल्याला सांगता येतील. मराठी ग्रामीण काढंबरीचा विचार करता उत्तम बंडू तुपे यांची 'झावळ' (१९९९) आणि बाबाराव मुसळे यांची 'पखाल' (१९९५) या दोन्ही काढंबन्यांनी प्रथमत: कोळी समाजाचे चित्रण वारंतवतेने केले. 'झावळ' काढंबरीत माणदेश प्रांत आला असून नदीवर मारोमारी करणाऱ्या कोळी समाजाचे तसेच 'पखाल' मध्ये वन्हाड प्रांत आला असून नदीवर पखालीने पाणी भरणाऱ्या पखाली कोळी समाजाचे प्रश्न, व्यथा, वेदना, उपहास प्रस्तुत काढंबरीकारानी मांडलेले आहे. 'झावळ' मध्ये माणदेशी ग्रामीण बोलीचा तर 'पखाल' मध्ये वन्हाडी ग्रामीण बोलीचा संवादासाठी व निवेदनासाठी वापर करण्यात

आल्यामुळे कोळी समाजाच्या संबंधित या प्रांतातील अनेक शब्द, वाक्य, म्हणी व वाक्यप्रचार, सुभाषित, प्रतिमा, उपमा यांचा वापर लेखकांनी केल्यामुळे या ढोन्ही काढंबन्या भाषाविशेषाच्या ढृष्टिने वेगळ्या ठरलेल्या आहेत. या ढोन्ही काढंबन्यांनी कोळी समाजाचा व्यवसाय, दैनंदिनी, आचार-विचार, पोशाख, देवर्धम व धार्मिक श्रद्धा-अंधश्रद्धा, जातपंचायत, पौराणिक-ऐतिहासिक लोककथा व प्राकृकथा चित्रीत केल्या त्यामुळे कोळी समाजाची संरक्ती सर्वज्ञा परिवित झाली.

एकूणच कोळी समाजाच्या समूह मनाचा वेद उत्तम तुपे आणि बाबराव मुसळे यांनी आपल्या 'झावळ' व 'पखाल' काढंबरीतून घेतलेला आहे. हा वेद घेत असताना औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आलेल्या नळयोजना व धरणांनी या समाजाच्या व्यवसायाची कशी कोंडी केली व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली याचे सुरेख चित्रण या काढंबरीतून नेमकेपणाने करण्यात आलेले आहे. मराठी साहित्यात आजपर्यंत कोळी जमातीचे चित्रण थोड्याफार प्रमाणात कथा, लेख, कविता, जाटक या वाढःमय प्रकारातून आले होते. त्याचबरोबर १९९० नंतर 'झावळ' व 'पखाल' या काढंबन्यांच्या खपाने प्रथमतः सविरस्तरपणे चित्रण करण्यात आले. आणि आजपर्यंत पड्याआड असलेला कोळी समाज या काढंबन्यांनी प्रकाशात आणला व आपल्यापरीने त्यांचे प्रश्न, समस्या मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेच म्हणावे लागेल.